





## WEST BENGAL STATE ELECTRICITY **DISTRIBUTION COMPANY LIMITED**

(A Govt. of West Bengal Enterprise) Regd. Office: Vidyut Bhavan, Block-DJ, Sector-II, Bidhannagar, Kolkata - 700 091 CIN: U40109WB2007SGC113473 | Tel. No.: +91 (033) 2319 7209 | www.wbsedcl.in

#### Unaudited Financial Results for the Half Year ended 30th September, 2021

		6 months ended 30/09/2021	6 months ended 30/09/2020	Year ended 31/03/2021	
SI.	PARTICULARS		(₹ In Lakh)	Lakh)	
No.		Revi	Reviewed		
1	Total Income from Operations	1382218	1211112	2689279	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(11351)	(4436)	(19020)	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11351)	(4436)	(19020)	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11351)	(4436)	(19020)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2801	1523	4805	
6	Paid up Equity Share Capital	236589	236589	236589	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	43241	31803	35085	
8	Net Worth	247445	237596	240017	
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1718178	1520312	1526204	
10	Outstanding Redeemable Preferance Share	0	0	0	
11	Debt Equity Ratio	5.93	5.44	5.24	
12	Earnings Per Share of ₹ 10/- each (for Continuing and Discontinued Operations)				
	Basic & Diluted before extraordinary items & net movement of Regulatory Deferral account balance (₹) (not annualised)	(0.43)	(6.33)	(7.57)	
	2. Basic & Diluted after extraordinary items & net movement of	(0.39)	(0.19)	2.40	
	Regulatory Deferral account balance (₹) (not annualised)				
13	Capital Redemption Reserve	0	0	0	
14	Debenture Redemption Reserve	16616	14949	15783	
15	Debt Service Coverage Ratio	1.47	1.37	1.52	
16	Interest Service Coverage Ratio	1.86	1.81	1.85	

#### Notes:

- The above is an extract of the detailed format of Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of half yearly financial results is available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and Company's website www.wbsedcl.in.
- The above results were reviewed and recommended by the Audit Committee of the Board of Directors in its meeting held on 12th November, 2021 and approved by the Board of Directors in its meeting held on the same day.
- The limited review of the unaudited financial results for the half year ended on 30th September, 2021 was carried out by the Statutory Auditor of the Company as required under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- Other comprehensive income of ₹ 15295 lakh (Corresponding period of the previous year ₹ 6657 lakh) comprises of gain/(loss) arises out of actuarial valuation on employee benefit has been taken out from employee cost and shown separately as per requirement of Ind AS.
- Total value of secured, redeemable, non-convertible bonds issued by the Company on private placement basis is ₹ 100000 lakh. These securities are listed with Bombay Stock Exchange in Wholesale Debt Market. Debenture Redemption Reserve has been created.
- 6. Formula used for computation of Ratios:
- Debt Service Coverage Ratio: Net Operating Profit/Total Debt Services
- Interest Service Coverage Ratio: Net Operating Profit/Gross Interest Expenses.
- The previous period's figures have been regrouped / reclassified / remeasured wherever necessary to confirm current period's classification.

ICA-1707 (2)/2021

Ratios are calculated on annualized basis.

Place: Kolkata

Date: 12th November, 2021

For West Bengal State Electricity Distribution Company Limited (Santanu Basu) **Chairman and Managing Director** 

## AMMADOES TRADING AND CONSULTANTS PRIVATE LIMITED

Reg. Office: D-55, First Floor, Defence Colony, New Delhi-110024 CIN: U74999DL2009PTC192576, Email: contact@ammadoesconsultant UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30™, 2021 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

			(All Amounts are in Rs.			
SI No.	Particulars	Half year ending (September 30, 2021)	Corresponding half year ended in the previous year (September 30, 2020)	Previous year ended (March 31, 2021)		
1.	Total Income from Operations	7,910,502	3,930,411	9,500,069		
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax.	75.06,156	34,20,941	80,19,647		
۲.	Exceptional and/or Extraordinary items#)	70,00,100	04,20,041	00,10,041		
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	75,06,156	34,20,941	80,19,647		
	(after Exceptional and/or Extraordinary items#)					
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	56,16,221	24,91,463	59,28,039		
	(after Exceptional and/or Extraordinary items#)					
5.	Total Comprehensive Income for the period	56,16,221	24,91,463	1,23,19,085		
	[Comprising Profit / (Loss) for the period (after					
	tax) and Other Comprehensive Income (after tax)]					
6.	Paid up Equity Share Capital	6,12,53,840	6,12,53,840	6,12,53,840		
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	15,18,04,551	13,63,60,708	14,61,88,330		
8.	Net worth	15,84,95,676	14,94,42,879	15,28,79,454		
9.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	10,00,00,000	10,00,00,000	10,00,00,000		
10.	Outstanding Redeemable Preference Shares	-	1	•		
11.	Debt Equity Ratio	0.63:1	0.67:1	0.65:1		
12.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
	(for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	0.92	0.41	0.97		
	2. Diluted:	0.71	0.31	0.74		
13.	Capital Redemption Reserve	-	-	-		
14.	Debenture Redemption Reserve	-	-			
15.	Debt Service Coverage Ratio	-	•			
16.	Interest Service Coverage Ratio	-		-		

- The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the Stoc Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the websites of the Stoc Exchange(s) and the listed entity. (www.ammadoesconsult.com).
- The above financial results were reviewed and recommended by the Board of Directors at their meeting
- The company is primarily engaged in the trading and consultancy business. All the activities of tCompany revolve around the primary business, as such there are no separate reportable segment
- The limited review of the same has been carried out by the statutory auditor of the Company
- Figures for the previous periods / years have been regrouped / reclassified, wherever necessary correspond with the current period /years classification / disclosure.

Formulae for computation of ratios are as follows:

- (a) Debt/Equity ratio: Debt/Equity. Debt represents borrowings. Equity includes Equity Share Capital and Other Equity excluding Revaluation Reserve. (b) Debt Service Coverage Ratio: Profit/(Loss) Before Interest and Tax/ (Interest Expenses Princip
- Repayment of borrowings made during the period/year).
- (c) Interest Service Coverage Ratio: Profit/(Loss) Before Interest and Tax/Interest Expenses (d) Net Worth: Total Equity excluding Other Comprehensive Income, Revaluation Reserve and reserve
- created out of amalgamation. For Ammadoes Trading and Consultants Private Limite

DIN: 0722758

#### **ENTRY INDIA PROJECTS PRIVATE LIMITED** Reg. Office: D-55, Defence Colony, New Delhi-110024 CIN: U45400DL2008PTC173053, Email: contact@eippl.com

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30™, 2021 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] (All Amounts are in Rs.)

			(All Alliot	illis ale III INS.)
		Half	Corresponding	Previous
١		year	half year ended	year
SI No.	Particulars	ending	in the previous	ended
110.		(September	year (September	(March
_		30, 2021)	30, 2020)	31, 2021)
1.	Total Income from Operations	2,27,02,880	68,36,178	2,12,48,439
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	1,88,15,750	38,77,137	1,42,98,872
	Exceptional and/or Extraordinary items#)			
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	1,88,15,750	38,77,137	1,42,98,872
	(after Exceptional and/or Extraordinary items#)			
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	1,40,79,360	27,85,262	1,04,79,237
	(after Exceptional and/or Extraordinary items#)			
5.	Total Comprehensive Income for the period	1,40,79,360	27,85,262	84,76,423
	[Comprising Profit / (Loss) for the period (after			
	tax) and Other Comprehensive Income (after tax)]			
6.	Paid up Equity Share Capital	1,55,31,340	1,55,31,340	1,55,31,340
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	83,68,92,506	81,71,21,985	83,68,23,513
8.	Net worth	75,28,65,410	73,10,92,074	75,27,96,417
9.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	10,00,00,000	10,00,00,000	10,00,00,000
10.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
11.	Debt Equity Ratio	0.13:1	0.14:1	0.13:1
12.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	9.07	1.79	6.75
	2. Diluted:	5.56	1.09	4.08
13.	Capital Redemption Reserve	-	-	-
14.	Debenture Redemption Reserve	-	-	
	Debt Service Coverage Ratio	-	-	
16.	Interest Service Coverage Ratio	-	-	-
No	to ·			

- The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the Stoo Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the websites of the Stock
- Exchange(s) and the listed entity. (www.eippl.com).

  The above financial results were reviewed and recommended by the Board of Directors at their meetin
- The company is primarily engaged in the business of carrying on the business of construction of residential houses, commercial buildings, flats and buildings etc. and other allied activities. All the activities of the Company revolve around the primary business, as such there are no separate reportable
- The limited review of the same has been carried out by the statutory auditor of the Company.
- Figures for the previous periods / years have been regrouped / reclassified, wherever necessary to correspond with the current period /years classification / disclosure.

  Formulae for computation of ratios are as follows:
- (a) Debt/Equity ratio: Debt/Equity. Debt represents borrowings. Equity includes Equity Share Capital and Other Equity excluding Revaluation Reserve.

  (b) Debt Service Coverage Ratio: Profit/(Loss) Before Interest and Tax/ (Interest Expenses Principal Control of the Control of
- Repayment of borrowings made during the period/year). (c) Interest Service Coverage Ratio: Profit/(Loss) Before Interest and Tax/Interest Expenses (d) Net Worth: Total Equity excluding Other Comprehensive Income, Revaluation Reserve and res
- For Entry India Projects Private Limite Place : New Delhi Date: 11.11.2021

created out of amalgamation



#### INTRASOFT TECHNOLOGIES LIMITED

Registered Office : 502A, Prathamesh, Raghuvanshi Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013. Tel: 91-22-2491-2123. Fax: 91-22-2490-3123, Email: intrasoft@itlindia.com, Website: www.itlindia.com CIN: L24133MH1996PLC197857

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 SEPTEMBER 2021

						₹ In Lakhs
		Quarter Ended Half Year Ended			Year Ended	
PARTICULARS	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Income						
I Revenue from Operations	10207.84	10338.53	16743.13	20546.37	38437.99	61313.38
II Other Income	222.62	116.49	125.81	339.11	322.93	635.16
Total Income (I + II)	10430.46	10455.02	16868.94	20885.48	38760.92	61948.54
IV Expenses						
(a) Cost of Goods Sold	6510.72	6673.72	11833.19	13184.44	27673.56	42507.25
(b) Shipping and Handling Expenses	1287.09	1192.51	1925.32	2479.60	4260.40	7234.64
(c) Sales and Marketing Expenses	1391.26	1434.00	2123.59	2825.26	4810.75	7860.08
(d) Employee Benefits Expense	495.34	432.14	436.06	927.48	804.48	1677.32
(e) Finance Costs	81.21	88.15	81.72	169.36	179.04	325.14
(f) Depreciation and Amortisation Expense	34.92	34.68	103.34	69.60	209.32	281.65
(g) Other Expenses	284.48 10085.02	293.90	302.35 16805.57	578.38 <b>20234.12</b>	562.30 38499.85	1194.51 61080.59
Total Expenses ∨ Profit Before Tax (III - IV)	345.44	10149.10 305.92	63.37	651.36	261.07	867.95
VI Tax expense	343.44	303.32	03.37	031.30	201.07	007.50
(a) Current Tax	37.09	18.01	17.14	55.10	52.02	67.33
(b) Deferred Tax	5.66	-2.92	-15.98	2.74	-69.01	27.75
(c) Income Tax (earlier years)	-42.44	0.00	0.00	-42.44	0.29	-61.40
VII Net Profit for the Period (V - VI)	345.13	290.83	62.21	635.96	277.77	834.27
VIII Other Comprehensive Income						
(i) Items that will not be reclassified subsequently to Profit or Loss						
Remeasurement benefit of post employment defined						
benefit obligations	-4.75	-4.75	-5.50	-9.50	-11.00	0.07
Income tax effect on above	1.28	1.28	1.47	2.56	2.95	-0.07
(ii) Items that will be reclassified subsequently to Profit or Loss						
Gain on fair value of investments in debt instruments						
through OCI	-4.34	8.20	8.01	3.86	24.17	21.68
Exchange differences on translation of financial statements of						
foreign operations	-9.88	81.44	-102.93	71.56	-105.35	-146.09
Income tax effect on above	1.21	-2.28	-2.22	-1.07	-6.72	-6.03
IX Total Comprehensive Income for the Period (VII + VIII)	328.65	374.72	-38.96	703.37	181.82	703.83
X Paid up Share Capital (face value of ₹ 10 each, fully paidup)	1473.17	1473.17	1473.17	1473.17	1473.17	1473.17
XI Reserves excluding revaluation reserve/ Other equity						13872.72
XII Earnings per Share (EPS) (₹)  Basic and diluted EPS	2.34	1.97	0.42	4.32	1.89	5.66
Basic and didded EPS    XIII Additional Information on Standalone Financial Results is as follows		1.97	0.42	4.32	1.89	5.00
Revenue from Operations	185.43	169.48	204.80	354.91	412.99	703.34
Profit/(Loss) before Tax	178.59	72.05	87.74	250.64	268.64	302.11
Profit/(Loss) after Tax	136.38	54.25	80.74	190.63	278.53	323.92
I TOTIV (LUGG) AT LET TAX	130.30	34.23	00.74	130.03	210.00	323.92

#### NOTES:

Place: Kolkata

Date: 12 November 2021

**Consolidated Statement of Cash Flows** 

- These consolidated financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards notified under Section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016. These results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12 November 2021.
   Statutory Auditors of the Company have reviewed the results for the quarter and half year ended 30 September 2021. An unmodified conclusion has been issued and the same is being filled with the stock exchanges along with the above results.
   Consolidated Statement of Assets and Liabilities and Cash Flow are attached in Annexure I and Annexure I respectively.

- Consolidated Statement of Assets and Labilities and Cash How are attached in Annexure I rand Annexure II respectively.

  As per the requirements of IND AS 108 as notified under Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as specified under Section 133 of the Companies Act, no disclosure is required as the Company is operating in single business segment of Internet based delivery of products and services.

  The Group has, in the preparation of these consolidated financial statements, considered the possible effects that may result from COVID-19 pandemic, including the recoverability of carrying amounts of financial and non-financial assets. In developing the assumptions relating to the uncertainties in the global economic conditions because of the pandemic, the Group has, at the date of approval of these consolidated financial statements, used internal and external sources of information including credit reports and related information and economic forecasts and expects that the carrying amount of these assets will be recovered in due course of time.

  Previous Period figures have been re-grouped / re-classified wherever necessary, to conform to current period's classification in order to comply with the requirements of the amended Schedule III to the Companies Act, 2013 effective 1st April 2021.
- The Consolidated financial results of the Company for the quarter and half year ended 30 September 2021 are available on the Company's website www.itlindia.com

For IntraSoft Technologies Ltd. Arvind Kajaria

Sd/-Managing Director DIN: 00106901

download Unaudited the Quarter Ended 30 September 2021.

Annexure

Annexure II

Consolidated Statement of Assets and Liabilities ₹ In Lakhs As at As at **PARTICULARS** 30/09/2021 31/03/2021 (Unaudited (Audited) ASSETS Non-current Assets Property, Plant and Equipment Right of Use Assets Other Intangible Assets 1477.05 0.17 1523.25 0.53 8.19 Other intangible assets under development 8497.37 6125.07 Financial Assets 325.75 3.47 1976.51 22.52 37.13 (i) Investments (ii) Other financial assets 433.44 3.47 1932.77 Deferred Tax Assets (Net) Income Tax Assets (Net)
Other Non-current Assets 39.45 71.79 12347.95 10137.96 **Current Assets** 9150.33 9892.10 Inventories Financial assets (i) Investments (ii) Trade Receiva 7227.92 387.93 1016.28 (ii) Trade Receivables (iii) Cash and Cash Equivalents 196.13 1033.39 56.61 0.50 (iv) Other Bank Balances Other Current Assets 240.47 263.73 Income Tax Assets (net 223.73 Other Current Assets 18080.04 18199.09 TOTAL ASSETS EQUITY AND LIABILITIES 30427.99 28337.05 **Equity**Equity Share Capital
Other Equity 14428 76 15901.93 15345.89 Liabilities Non-current Liabilities Financial Liabilities
(i) Borrowings
(ii) Other Financial Liabilities 10642.96 9804.02 2.01 149.68 136.48 Provisions Deferred Tax Liabilities (Net) 134.47 Other Non-current Liabilitie 99.50 11028.81 10132.55 **Current Liabilities** Financial Liabilities (i) Trade Payables (ii) Lease Liability 2684.10 2161.01 0.63 228.19 0.26 371.96 (iii) Other Financial Liabilities 6.69 18.54 6.18 17.81 Provisions Income Tax Liabilities (Net) Other Current Liabilities 415.70 444.79 3497.25 2858.61 **TOTAL EQUITY AND LIABILITIES** 30427.99 28337.05

Coi	isuluateu statement ui cash fiuws		₹ In Lakhs
l		Half year	r ended
l	PARTICULARS	30/09/2021	30/09/2020
l		(Unaudited)	(Unaudited)
A.	Cash flow from operating activities		
l	Profit before tax	651.36	261.07
l	Adjustments for: Depreciation and Amortisation Expense	69.60	209.32
l	Profit on sale of property, plant and equipment	-0.99	0.00
l	Impairment of non covertible debenture	0.00	5.00
l	Dividend Income Net gain on sale of investments measured at FVTPL	-89.32 -39.46	0.00 -221.03
l	Net gain on sale of investments measured at 1911 E  Net gain arising on remeasurement of investments measured at FVTPL	-153.88	-45.38
l	Gain on reversal of Impairment Loss	-11.36	0.00
l	Foreign exchange (gain)/loss (net) Finance costs	-3.41 169.36	6.58 179.04
l	Interest income	-39.69	-55.50
l	Operating profit before working capital changes	552.21	339.10
l	Adjustments for working capital changes:	101.00	00.10
l	Decrease/(increase) in trade receivables Decrease/(increase) in inventories	-191.80 741.77	-66.19 271.33
l	Decrease/(increase) in loans	-0.50	2.42
l	Decrease/(increase) in financial assets	1.46	45.85
l	Decrease in other assets Increase in provisions	69.09 6.22	110.58 9.99
l	Decrease in financial liabilities	9.29	-144.47
l	Decrease in other liabilities	-30.09	-137.40
l	Increase in trade payables	523.09	177.26
l	Cash generated from/ (used in) operating activities Income tax paid (net of refunds)	<b>1680.74</b> -6.17	<b>608.47</b> 2.49
l	Net cash generated from / (used in) operating activities (A)	1674.57	610.96
   B.		1074.07	
<sup>D.</sup>	Cash flow from investing activities: Purchase of investments	-1441.15	-1402.92
l	Sale of investments	1285.70	2327.68
l	Purchase of property, plant and equipment	-20.68	-19.24
l	Purchase of other intangible assets Proceeds from sale of property, plant and equipment	-2373.72 2.61	-1376.18 53.46
l	Interest received	39.69	55.50
l	Dividend Received	89.32	0.00
l	Investment in/(maturity of) fixed deposits (net)	-0.56	-267.91
l	Net cash generated from / (used in) investing activities (B)	-2418.79	-629.61
C.	Cash flow from financing activities:	000.04	500.00
l	Proceeds from/(repayment of) of long-term borrowings Repayment of lease liabilities (net)	838.94 -0.39	589.00 -150.18
l	Dividend paid	-13.66	0.00
I	Interest and finance costs	-169.34	-140.68
	Net cash generated from/ (used in) financing activities (C)	655.55	298.14
I	Net increase/ (decrease) in cash and cash equivalents (A+B+C)	-88.67	279.49
I	Cash and cash equivalents at the beginning of the year	1033.39	1769.15
I	Effect of currency translation on cash and cash equivalents	71.56	-105.35
I	Cash and cash equivalents at the end of the period	1016.28	1943.29





इंट्रासॉफ्ट टेक्नोलॉजी लिमिटेड

नोंदणीकत कार्यालयः ५०२ ए. प्रथमेश, रघवंशी मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मंबई ४०००१३ दूरः ९१-२२-४००४-०००८, फॅक्स ः ९१-२२-२४९०-३१२३, ई-मेल ः <u>intrasoft@itindia.com</u> संकेतस्थल: www.itindia.com सीआराग्न : प्रलब्ध १३ अग्रमाग्न १९९पीग्लसी १९७८५७ ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिकासाठी एकत्रिकृत लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचे निवेदन

	तपशील संपलेले त्रैमासिक संपलेले अर्थ वर्ष					संपलेले वर्ष	
	લપશાલ	३०.०९.२०२१	30.0&.2029	३०,०९,२०२०	30.09.2029 30.09.2020		39.03.2029
⊩		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
उत्पः	я я	(Seigh (light)	(Seigh (light)	(Siciolia (light)	(Sergiatinger)	(Sergiacia)	(cross-vitati)
"	" कार्यामधून महसूल	90209.८४	90336.43	98,983.93	२०५४६,३७	३८४३७.९९	&9393.36
Шŵ	अन्य उत्पन्न	222.62	998.88	924.69	339,99	322.93	834,98
II ;;;	एकूण उत्पन्न (I+II)	90830.88	10899.03	9&6&6.98	30664.86	3८७६०,९२	£1986.48
ll "	खर्च खर्च	10840.84	- 10855.00	14040.38		- 40040.54	41380.38
'*	(ए) विक्री झालेल्या सामानाचे मूल्य	&490.62	&&.63.62	99233.99	13128.88	२७६७३.५६	४२५०७.२५
	(बी) वाहतूक आणि हाताळणी खर्च	9269.09	9992,69	9936,33	2803.80	8280.80	6238.88
	(सी) विकी आणि पणन खर्च	1391.7&	9838.00	2923.49	२८२५.२६	8290.99	9740.00
	(डी) कर्मचारी हित खर्च	894.38	833.98	836.06	930.86	208.86	98,00,32
Ш	(ई) वित्तीय शुल्क	۷۹.٦٩ دع.	66.99	۲۹.۵ <i>۵</i>	9&9.3&	993.08	324.98
Ш	(एफ) घसारा आणि ऋणमुक्ती	38.93	38.86	903.38	89.80	209.32	269.86
	(जी) अन्य खर्च	268.86	293.90	302.34	496.36	48.30	9988.69
	एकूण खर्च	90066.03	90989.90	98,009,90	20238.92	3८४९९.८५	8,9060,49
Πv	करपूर्व नफा	384.88	304.93	83.30	849.38	389.00	Z ( 5 ( 9 ) )
ΙΙνί	कर खर्च	10	,- ,, ,		- 711,1	14.1.2	040.77
	(ए) चालू कर	39.09	96.09	90.98	44.90	42.02	8,6,33
	(बी) थकीत कर	५.६६	-2.92	-94.96	2.68	-&9.09	२७.७५
	(सी) आयकर (अगोदरच्या वर्षांसाठी)	-82.88	0.00	0.00	-83.88	0.33	-&9.80
ll vii	कालावधीसाठी निव्वळ नफा (V-VI)	384.93	२९०.८३	६२.२१	& 34.9&	२७७.७७	८३४.२७
	अन्य सर्वंकष उत्पन्न						
	(i) परिभाषित सेवायोजन उपांत बंधनाच्या पश्चात लाभ पुनर्मोजणी	-8.64	-8.64	-4,40	-9,40	-99.00	0.09
	नफा किंवा तोट्याच्या पञ्चात पुनर्वर्गीकृत कारण्यात न आलेल्या बाबी	0.07	0.07		7. 70		0.00
	उपरोक्त वरील आयकर परिणाम	٩.२८	9.20	9.80	ર.५૬	२.९५	-0.09
	(ii) ओसीआय द्वारे कर्ज दस्तावेजामधील गुंतवणुकीच्या निव्वळ	-8.3८	८.२०	۷.0۹	3.68	२४. १७	२१.६८
	मूल्यावरील नफा किंवा तोट्याच्या पश्चात पुनर्वर्गीकृत केलेल्या बाबी						
	परदेशी कार्यामधील आर्थिक निवेदनाच्या व्यवहारामधील विनिमय तफावत	-9.66	۷۹.88	-90२.९३	७१.५६	-904.34	-988.09
П	उपरोक्त वरील आयकर परिणाम	9.29	-3.36	-2,22	-9.00	-&७२	-8.03
ll <sub>IX</sub>	कालावधीसाठी एकुण सर्वकष उत्पन्न (VII + VIII)	326.69	308.03	-36.9&	603.36	969.32	603.63
X X	भरणा केलेले समभाग भांडवल (पूर्ण भरणा केलेले रु. १० प्रत्येकी	9803.90	1803.10	1803.10	9803.90	9803.90	9803.90
^	दर्शनी मूल्य)	1004.10	1004.10	1004.10	1004.10	1004.10	1004.10
ΧI	पुनर्मूल्यांकित राखीव वगळता राखीव / अन्य समभाग						93८७२.७२
	प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) (रु)						14004.04
^"	मूळ आणि सौम्यीकृत ईपीएस	2.38	9.80	0.83	8.32	9.69	५.હહ
	मूळ आण साम्याकृत इपाएस एकमेव वित्तीय निष्कर्षामधील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे	7.98	1.50	0.84	8.44	1.08	9.44
^"	एकमव विद्याय निष्कषामधाल आतारक्त माहिता खालालप्रमाण कार्यामधून महसूल	9८५.४३	9&ዓ.ሦሪ	२०४.८०	<b>३५</b> ४.९१	892.99	903.38
குச	र्व नफा/ (तोटा)						
,							
,	[व नफा/ (तोटा) १३चात नफा / (तोटा)	9७८.५९ 9३६.३८	७२.०५ ५४.२५	89.95 89.05	२५०.६४ १९०.६३	२६८.६४ २७८.५३	३०२.११ ३२३.९२

(रिफरफार), नियमावली, २०१६ च्या द्वारे फेरफार करण्यात आलाग्रामाणे कंपनी कायदा, २०१२ द्वाराचा आलाग्रामाण कंपनी अधिस्थित करण्यात आलेला प्राप्तीय लेखांकन प्रमाणाच्या मान्यतेच्या अनुसार तयार करण्यात आले आहेत. सदर निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे समीक्षण करण्यात आले आहे. आणि संचालक मंडळाद्वारे १२ नोव्हेंबर २०२९ रोजी झालेल्या त्यांच्या समेमघर्थे संमत करण्यात आले आहेत. ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपतेले त्रैमासिक आणि अर्ध वर्षासाठीच्या निष्कर्षाचे कंपनीच्या संवैधानिक लेखा समितीद्वारे परीक्षण करण्यात आले आहेत.

. ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेले त्रैमासिक आणि अर्ध वर्षासाठीच्या निष्कर्षीचे कंपनीच्या संवैधानिक लेखा समितीद्वारे परीक्षण करण्यात आले आहे. कोणताही बदल नसलेला परीक्षण अहवाल जारो करण्यात आला आहे आणि उपरोक्त निष्कर्षासीवत स्टॉक एक्सरेजमध्ये सादर करण्यात आला आहे.
- कंपनी आणि व्रियन आणि एमपूर्तीचे एकतिव विदरण अनुकर्म जोडणत्र ॥ सिण्नु सोबत जोडण्यात आले आहे.
- कंपनी कायद्याच्या कलम १३३ च्या अंतर्गत नमूद करण्यात आल्यानुसार कंपन्या (भारतीय लेखांकन प्रमाण) नियमावली २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेत्या इंड एएस १०८ च्या गरजांच्या अनुसार उत्पादन आणि सेवांच्या अपूर्तासाठी इंटरनेट आधारीत विभागासध्येव कार्यरत असत्याने खुलासा आवश्यक नाही.
- समूहाने सदर एकत्रिकृत वित्तीय निवंदन नयार करताना आर्धिक आणि विरूप आर्थिक संपत्तीच्या वसुलीयोग्य रकमेच्या सोबत कोविड १९ महामारीच्या मुळे होऊ शकणाऱ्या परिणामांचा विचार केला आहे.
- महामारीमुके उद्भवणाऱ्या जागतिक आर्थिक परिस्थितीमधील आगामी अनिश्चितता वादत जात आहे. समूहाने एकत्रिकृत वित्तिय निष्कर्षाच्या मंजुरीच्या विनाकाला माहितीच्या अंतर्गत आणि बाह्य स्त्रोतांचा वापर करण्यात आले आहे आणि संविद्या आंतर्गत आणि बाह्य स्त्रोतांचा वापर करण्यात आले आहे आणि संविद्या अंतर्गत आणि बाह्य स्त्रोतांचा वापर करण्यात आहे आणि संविद्या भागतिक अण्यात आले अश्व अश्व करण्यात आले अल्लाक परिष्यतीमधील अन्तर अणि बाह्य स्त्रोतांचा वापर करण्यात आले आहे करण्यात आले आहे करण्यात चाल् करण्यात आले अश्व क्राच्या भागतिक करण्यात आले आहे करण्यात आले आहे करण्यात चाल करण्यात चालिकरण निवंदत करण्यात अलावधी वर्गीकरण निवंदत करण्यात आले आहेत

करण्यासाठी गत कालावधीचे आकडे आवश्यक तिथे पुनर्गठीत/ पुनर्वर्गीकृत करण्यात आले आहेत. ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षासाठी एकत्रित वित्तिय निष्कर्ष कंपनीच्या <u>www.itlindia.com</u> या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अरविंद कजारीया ठिकाणः कोलकात व्यवस्थापकीय संचालव दिनांकितः १२ नोव्हेंबर, २०२१

संपत्ती आणि दायित्वाचे एकत्रिकृत विवरण		जोडपत्र रु. लाखांमध
	अनुसार	अनुसार
	३०.०९.२०२१	३१.०३.२०२१
संपत्ती	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
अप्रचलित संपत्ती		
मालमत्ता, संयंत्र आणि साधने	୩୪७७.୦५	9423.24
संपत्ती वापराचा अधिकार	0.99	0.43
अन्य अमूर्त संपत्ती	9.96	6.98
विकासाच्या अंतर्गत अन्य अमूर्त संपत्ती	८४९७.३७	8,924.09
आर्थिक संपत्ती	0070.40	
(i) गुंतवणूक	३२५.७५	833.88
(ii) अन्य आर्थिक संपत्ती	3.80	3.80
थकीत कर संपत्ती (निव्वळ)	9908.69	9937.00
आयकर संपत्ती (निव्वळ)	२२.५२	39.84
अन्य अप्रचलित संपत्ती	३७. १३	69.68
	12386.99	90936.98
प्रचलित संपत्ती		
सामान	9940.33	९८९२.१०
आर्थिक संपत्ती		
(i) गुंतवणूक	७२२७. ९२	& 648.23
(ii) व्यावसायिक येणी	३८७.९३	998.93
(iii) रोख आणि रोख समराशी	१०१६.२८	9033.39
(iv) अन्य बँक शिल्लक	५६.५१	<b>५</b> ७.५१
(v) कर्जे	0.40	0.00
प्रचलित कर संपत्ती (निव्वळ)	२४०.४७	२६३.७३
अन्य प्रचलित संपत्ती	२६३.७३	347.67
आयकर संपत्ती (निव्वळ)	0.00	94.36
अन्य प्रचलित संपत्ती	२२३.७३	342.62
	9८०८०.०४	9८9९९.०९
एकूण संपत्ती	३०४२७.९९	२८३३७.०५
समभाग आणि दायित्व		
समभाग		
समभाग भांडवल	१४७३.१७	9803.90
अन्य दायित्व	୩୪୪२८.७६	9३८७२.७२
	94909.93	94384.69
दायित्व		
अप्रचलित दायित्व		
वित्तीय दायित्व		
(i) अधिग्रहण	१०६४२.९६	९८०४.०२
(ii) अन्य आर्थिक दायित्व	9.99	२.०१
तरतुदी	98ዓ.&ሪ	138.80
थकीत कर दायित्व (निव्वळ)	938.86	૧૨.५५
अन्य अप्रचलित दायित्व	96.40	99.40
चालू दायित्व	990२८.८9	90932.66
आर्थिक दायित्व		
(i) व्यावसायिक देणी	२६८४. १०	२१६१.०१
(ii) लीझ दायित्व	0.3%	0.83
(iii) अन्य आर्थिक देणी	३७१.९६	२२८.१९
तरतुदी	8,89	8.90
प्रचलित कर दायित्व (निव्बळ) अन्य प्रचलित दायित्व	9८.५४	99.29
अन्य प्रचालत बाायत्व	894.90 3980.36	888.68

अन्य प्रचालत दाायत्व	894.00	୧୫.୫୧
	३४९७.२५	२८५८.६९
एकूण समभाग आणि दायित्व	३०४२७.९९	२८३३७.०८
थनपूर्तीचे एकत्रिकृत विवरण		<b>जोडपत्र l</b> रु. लाखांमध्ये
	संपलेले 3	
	30.09.2029	30.09.2020
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित
ए. चालू कार्यामधून धनपूर्ती		
करपूर्व नफा	&49.3&	२६१.०(
यासाठी समायोजनः		
घसारा आणि ऋणमुक्ती खर्च मालमत्तेच्या विक्रीवरील तोटा, संयंत्रे आणि साधने	&9.&0	२०९.३ <sup>:</sup> 0.0
मालमत्तच्या (वक्रावराल ताटा, सध्य आणि साधन अविमोचित कर्जरोख्यांची असमर्थता	-0.99	G.00
जावमाचित कजराख्याचा असमयता लाभांश उत्पन्न	0.00 -८९.३२	0,0
लाभाश उत्पन्न एफव्हीटीपीएल येथे केलेल्या गुंतवणुकीच्या विक्रीवर निव्वळ फायदा	-39.88	-२२१.०
एफव्हीटीपीएल येथे केलेल्या गुंतवणुकीसूळे झालेला फायदा एफव्हीटीपीएल येथे केलेल्या गुंतवणुकीसूळे झालेला फायदा	-949.66	-84.0
एकहाटापाएंग यथ कराच्या गुतवर्युकामुळ झालला फायदा लीझ परिवर्तनामुळे निव्वळ फायदा	-191.20	0.0
परकीय चलन (लाभ) / तोटा (निव्बळ)	-3.89	8,4
वित्तीय शुल्क	989.38	968.0
व्याज उत्पन्न	-39,89	-44,4
कार्यातील भांडवल बदल पूर्व वर्तमान नफा	442.29	339.9
कार्यातील भांडवल बदलासाठी समायोजन	994.41	447.1
व्यापारातील येण्यामधील घट	-989.60	-&&, 9
सामानामधील घट/ (वाढ)	989.99	209.3
कर्जामधील घट/ (वाढ)	-0.40	7.8
आर्थिक संपत्तीमधील घट/ (वाढ)	9.88	84.6
अन्य संपत्तीमधील घट	£9.0£	990.6
तरतुदीमधील वाढ	8, 22	9,9
आर्थिक दायित्वामधील घट	9, 39	-188.8
अन्य दायित्वामधील घट	-30.09	-930.8
व्यापारामधील देण्यातील वाढ	423.09	900.2
पासून झालेली धनपूर्ती/ प्रचलित कार्यामधील (वापरलेले)	98.00.08	8.00.8
भरणा केलेला आयकेर (रिफंडचे निव्वळ)	-&. 90	٦.8
पासून झालेली धनपूर्ती/ प्रचलित कार्यामधील (वापरलेले) (ए)	୩६७४.५७	६१०.९
बी. गुंतवणूक कार्यामधून धनपूर्ती		
गुंतवणूक खरेदी	- 9889.96	-१४०२.९
गुंतवणूक विक्री	9२८५.७०	२३२७.६
मालमत्ता, संयंत्रे आणि साहित्याची खरेदी	-२०.६८	-99.2
अन्य अमूर्त संपत्तीची खरेदी	-२३७३.७२	-9368.9
मालमत्ता, संयंत्रे आणि साहित्य विक्रीमधील प्राप्ती	२.६१	43.8
मिळालेले व्याज	३९.६९	ديدي د
मिळालेला लाभांश	८९.३२	0.0
कायम ठेवींमधील गुंतवणूक/ (समयपूर्ती) (निळळ)	-0.4&	- २६७.९
गुंतवणूक कार्यामध्ये वापरलेली निव्बळ धनपूर्ती (बी)	-२४१८.७९	-હર૧.હ
सी. आर्थिक कार्यामधील धनपूर्ती		
दीर्घकालीन कर्जामधील/ (परतावा) प्राप्ती	730.98	469.00
लीझ दायित्वाची भरपाई (निव्बळ) प्रदान केलेला लाभांश	-0.39	-940.9
	-93.88	0.0
व्याज आणि आर्थिक शुक्क	-989.38	-980.&
आर्थिक कार्यामथून झालेली निव्वक धनपूर्ती/ (वापरलेली) (सी) रोख आणि समतुल्य रोखीमथील निव्वक वाढ / (घट) (ए+बी+सी)	-८८.६७	२९९.१ <sup>,</sup> २७९.४
वर्षाच्या सुरुवातीला रोख आणि रोख समतुल्य	9033.39	9988.9
विषया सुरावाताला राख आण राख समतुल्य रोख आणि रोख समतुल्य वरील चलन बदलाचा परिणाम	99.48	-904.30
राख आण राख समतुत्य वरात चतान बदताचा पारणाम वर्षाच्या अखेरीस रोख आणि रोख्य समतृत्य	9098.20	9983.2
ধন্যকা অৱস্থায় বাজ বাশ্বাল	1010.46	1784.4

## गडचिरोलीत जोरदार धुमश्चक्री; कमांडर मिलिंद तेलतुंबडे ठार

# पोलिसांच्या गोळीबारात २६ नक्षल्यांचा खात्मा

नागपूर, दि. १३ (प्रतिनिधी) - गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्रांतर्गत रानकट्टा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस आणि नक्षल्यांत उडालेल्या तुंबळ चकमकीत २६ नक्षली ठार झाले आहे. आतापर्यंत २६ मृतदेह हाती लागले असून जंगलात शोधकार्य सुरू असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. दरम्यान, या चकमकीत नक्षल्यांचा कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह जोगन्ना, विजय रेड्डी आणि संदीप दीपकराम हे ठार झाल्याचे वृत्त आहे. नक्षल्यांच्या गोळीबारात पाच जवानही जखमी झाले.

चकमक उडालेला भाग महाराष्ट्र– छत्तीसगड सीमेवर येतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-६० जवान काही गावांमध्ये शोधमोहीम राबवत असताना त्यांना जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कमांडो तुकड्यांनी नक्षल्यांवर सकाळी ६ वाजताच्या सुमारास हल्ला चढवला.

यात पोलीस व नक्षल्यांत तुंबळ लढाई झाली. कोरची येथील सी-६० कमांडोच्या ५ व गडचिरोली येथील दहापेक्षा अधिक अशा सुमारे २०० जवानांनी नक्षल्यांना डोके वर काढू दिले नाही. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यात २६ नक्षली ठार झाल्याची माहिती गोयल यांनी दिली. यापूर्वी झालेल्या चकमकीत ४० नक्षली ठार झाले होते. त्या नंतरची ही सर्वात मोठी चकमक आहे.

सकाळी ६ ते दुपारी २.३० अशी साठे आठ तास चकमक चालली. यात सी-६० तुकडीचे पाच जवान जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नागपूरला हलवण्यात आले आहे. रवींद्र नेताम, सर्वेश्वर डी. आत्राम, महारू कुडमेथे व टिकाराम कटांगे अशी जखमी जवानांची नावे आहेत.



गडचिरोलीतील कारवाईचे गृहमंत्र्यांकडून कौतुक मुंबई : गडिचरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रशंसा केली आहे. आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

भिवंडीत मेट्रो पिलरच्या सळईचा ४० फुटी सांगाडा कोसळला

#### मिलिंद तेलतुंबडे एनआयएला हवा होता

मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तेलतुंबडे हा भीमा-कोरेगाव प्रकरणातील फरार आरोपी होता आणि एनआयए त्याच्या मागावर होती.



## मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ल्यात कर्नलसह चार जवान शहीद

## कर्नलची पत्नी व मुलाचाही मृत्यू

मणिपूर,दि. १३ (वृत्तसंस्था) - मणिपूरमध्ये आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नलसह चार जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात कर्नलची पत्नी व मुलाचाही मृत्यू झाला आहे. मागील अनेक वर्षांमधील या क्षेत्रात झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहरातवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही.

दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले. हा हल्ला चूरचंदपूर आणि दिहेंग परिसरापासून ३ किमीच्या अंतरावर करण्यात आला. शनिवारी सकाळी १० च्या सुमार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. हल्ला करण्यासाठी दहशतवादी परिसरात दबा धरून बसले होते. जवान टप्प्यात येताच त्यांनी स्फोट घडवून हल्ला केला. या हल्ल्यात ४६-आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी राहीद झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना बेहियांग प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. 'शहीदांचे हे बलिदान देश कधीही विसरणार नाही', अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

### कारवाईसाठी लष्कराचे सर्च ऑपरेशन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध करताना हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर राज्यातील पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हल्लेखोर दहरातवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी सांगितले. हा हल्ला म्हणजे 'भ्याडपणाचे प्रतीक' असल्याचेही म्हटले आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचा भिवंडीच्या अंजूरफाटा येथील तब्बल ४० फुटी पिलरच्या सळईचा लोखंडी सांगाडा ज्ञानिवारी दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत पाच कामगार जखमी झाले असून हा सांगाडा कोसळताना रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र लोखंडी सांगाड्याचे धूड भररस्त्यात आडवे झाल्याने या भागात काही काळासाठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

## मुरबाडजवळ अपघातात उल्हासनगरच्या नगरसेवकासह दोघे ठार



दि. १३ (सा.वा.) मुरबाड महामार्गावरील पाचवा मैल या वळणावर कार

आणि प्रवासी जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात उल्हासनगरमधील नगरसेवक व पाणीपुरवठा सभापती अजित ऊर्फ पप्पू गुप्ता यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला. दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अजित गुप्ता हे त्यांच्या मित्रांसोबत फार्महाऊसवरून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.

## १७ अधिकाऱ्यांसह ३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नवी मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या एलबीटी विभागात काम करणाऱ्या १७ अधिकारी आणि १६ कर्मचाऱ्यांच्या महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आज बदल्या केल्या. हे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या ७ ते १४ वर्षांपासून या विभागात काम करीत होते. आयुक्तांनी आरोग्य विभागापाठोपाठ एलबीटी विभागालाही दणका दिल्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शासकीय नियमानुसार एका अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला एका विभागात तीन वर्षे काम करता येते. मात्र नवी मुंबई महापालिकेच्या एलबीटी विभागात काही अधिकारी गेल्या १४ वर्षांपासून काम करीत आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर या विभागातील ३३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आयुक्तांनी आज बदल्या केल्या. या बदर करताना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा निकष लावण्यात आला आहे. एलबीटीप्रमाणे आरोग्य विभागातही अनेक अधिकारी वर्षानुवर्षे काम करत होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी आयुक्तांनी आरोग्य विभागातही मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या. त्यापाठोपाठ एलबीटी विभागात झालेल्या या बदल्यांमुळे एकाच पदावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

## MAHAGENCO

## e-TENDER NOTICE - 0055/2021-22

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are

		eprocurement.mahagenco.in	Eatt Cont
e-Tender No.	RFX No.	Particulars of Work / Supply	Estt. Cost Rs. (In Lakhs)
TN0621 CHP1	3000023514	Work of lifting of scrap from CHP-I premises & transporting it to Major Stores 'on as & when required basis' for CHP-I, TPS Khaperkheda.	2.30
TN0622 BM1	3000023519	Replacement of various types of IBR valves by HP welding in unit no. 4 AOH.	7.46
TN0623 TM1 Refloated	3000023528	Procurement of Freon-22 gas for A.C. plant unit 1 to 4, service building & WT plant.	6.74
TN0624 CHP1	3000023511	Work of repairing of wagon tippler vertical holding flaps in CHP-I, TPS Khaperkheda.	3.47
TN0625 BM1 Refloated	3000023554	Overhauling of HP / LP valves during annual overhaul of unit no. 4.	2.34
TN0626 AHP2	3000023573	Annual work contract for maintenance of bottom ash, coarse ash evacuation system, water & ash slurry pumps at AHP-II, Unit No5 (500 MW) Khaperkheda TPS.	84.47
TN0627 WTP2	3000023574	Annual work contract for operation & maintenance of Ozone generating plant at raw water of 1x500 MW Khaperkheda TPS.	14.66
TN0628 AHP1 Refloated	3000023581	Cleaning of bucket portion below waste weir of Waregaon ash bund & nallah upto Kanhan river mouth by removing ash/ shrubs.	3.89
TN0629 AHP1	3000023591	Annual work contract for manual as well as machine assisted lifting loading and transportation of fly ash bottom ash collected at the floor area of boiler Unit-1 to 4 and stage 1 & 2 pump house area of AHP-I and disposal of same to Waregaon ash bund.	6.78
TN0630 CHP1	3000023592	Annual work contract for deployment of retired railway loco operators / experienced loco operators for shunting of coal / oil rakes at CHP-I &	48.85

II, TPS Khaperkheda.

Note » Tender cost is Rs. 1,000 /- + GST.

Sd/-Chief Engineer (O&M), MSPGCL, TPS Khaperkheda

## जावेद मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार

## रेल्वे पोलिसांना धमकीचा कॉल



मुंबई, दि.१३ (प्रतिनिधी)- वांद्रे रेल्वे पोलिसांना आज सांयकाळी पावणे सातच्या सुमारास एक धमकीचा कॉल आला. जावेद नावाचा इसम मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे सांगून कॉलरने फोन ठेवला. या फोननंतर रेल्वे पोलीस तसेच अन्य सुरक्षा यंत्रणा ॲलर्ट झाल्या आहेत.

मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहे. जावेद नावाचा इसम हा स्फोट घडवून आणणार असल्याचा धमकीचा फोन होता. त्यानंतर थोडावेळाने पुन्हा वांद्रे रेल्वे पोलिसांना फोन आला आणि हितेश बोलत असल्याचे त्याने सांगितले. रेल्वे पोलिसांनी तो नंबर नेमका कोणाचा आहे. हा कॉल कुठून करण्यात आला होता याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. धमकीचा फोन म्हणजे कोणीतरी खोडसाळपणा केला असावा असा पोलिसांचा संशय आहे. मात्र तरीदेखील पोलीस तपास करीत असून सर्व सुरक्षा यंत्रणेला ॲलर्ट केले आहे.